



बैंक ऑफ महाराष्ट्र
Bank of Maharashtra
महाराष्ट्र शासन का बैंक
एक प्रतिभूत एक बैंक

मुदत/आवर्त ठेव अर्ज-किंवा-भरणा पत्र

दिनांक

ठेव जमा करण्याची शारखा

ब्रँच एसओएल आयडी

ग्राहकाची वैयक्तिक माहिती

सध्याचे बँक खाते/कस्टमर आयडी

(कस्टमर आयडी म्हणजे ग्राहक ओळख क्र. वेलकम किटमध्ये छापलेला असतो आणि तुमचे चेक बुक/पासबुकवरही छापलेला असतो. कस्टमर आयडी अंतर्गत जे नांव नोंदविण्यात आले असेल त्या नावानेच खाते उघडण्यात येईल.)

अर्जदाराचे नांव

ज्येष्ठ नागरिक : ☐ होय ☐ नाही

(कस्टमर आयडीमध्ये अपडेट नसल्यास जन्मतारखेचा पुरावा आवश्यक)

सह अर्जदार १

सह अर्जदार २

मोबाईल नंबर

ज्याचे या बँकेत कोणतेही खाते नाही त्यांना केवायसी/एफएटीसीए आवश्यकतांची पूर्तता करावी लागेल.

ठेवीचे स्वरूप

- ☐ निवासी/स्थानिक ☐ अनिवासी
- ☐ मुदत ठेव ☐ एनआरओ एफडी ☐ एफसीएनआर
- ☐ कर बचत ठेव ☐ एनआई एफडी ☐ आरएफसी

रकमेचे स्वरूप (एफसीएनआर/आरएफसी ठेवीसाठी)

- ☐ यूएसडी ☐ युरो ☐ एफडी ☐ जीबीपी
- ☐ जेपीयाय ☐ सीएडी ☐ एचकेडी* ☐ एसजीडी*

व्याज जमा करण्यासाठी पर्याय : ☐ एकत्रित (मुदतीनंतर व्याज देण्यात येईल) ☐ तिमाही ☐ मासिक ☐ सहमाही ☐ वार्षिक

जमा करण्याची रक्कम : रु. _____ (रु. _____)

ठेवीची मुदत _____ वर्षे _____ महिने _____ दिवस. व्याजाचा दर _____ % द.सा.द.शे.

पहिल्या अर्जदाराचा पॅन नं. _____ (रु. ५०,००० आणि त्यापेक्षा अधिक रक्कम आणि करबचत मुदत ठेवीसाठी अनिवार्य)

खाते चालविण्याची पद्धती ☐ एकट्याने ☐ दोघांनीही ☐ दोघांपैकी कोणीही वा हयात असले तो ☐ आधीचा किंवा हयात असले तो ☐ अन्य (कृपया तपशील द्यावा.)

टीप : जर अर्जदारांनी संयुक्त मुदत ठेव खाते उघडले आणि खाते चालविण्याची पद्धत नमूद केली नाही तर सदर खाते 'दोघांनीही' चालवायचे आहे असे गृहित धरले जाईल.

जमेचा तपशील

जमेची पद्धती आणि जमेचा तपशील ☐ धनादेश ☐ रोख ☐ स्टॅंडिंग/डेबिट सूचना.

रोखीचा तपशील

नोट x संख्या रु. _____

_____ x _____

_____ x _____

एकूण रु. _____

धनादेश तपशील

बँकेचे नांव _____

शारखा _____ धनादेश क्र. _____

रक्कम रु. _____

डेबिट सूचना / स्थायी सूचना

☐ मुदत ठेव : मी/आम्ही बँक ऑफ महाराष्ट्रला _____ या क्रमांकाच्या खात्यातून रक्कम रु. _____ मुदत ठेव खाते उघडण्यासाठी काढण्याची सूचना देत आहोत.

☐ आवर्त ठेव : मी/आम्ही बँक ऑफ महाराष्ट्रला _____ या क्रमांकाच्या खात्यातून प्रत्येक महिन्याच्या _____ तारखेस आवर्त ठेवीचा हप्ता म्हणून रु. _____ जमा करण्याची सूचना देत आहोत.

व्याज जमा करण्यासाठी पर्याय (रकत मासिक/तिमाही पर्यायासाठी)

- ☐ माझ्या बँक ऑफ महाराष्ट्रमधील खाते क्र. _____ मध्ये जमा करावे.
- ☐ या नावावर आणि _____ या शहरात देय डीडी/पीओ जारी करावा.
- ☐ माझ्या _____ या बँकेतील खाते क्र. _____
- मध्ये _____ एनईएफटी/आरटीजीएस द्वारे जमा करावी.
- या खात्याचा आयएफएसी कोड _____ आहे.

मुदतपूर्तीनंतर सूचना

- त्याच कालावधीसाठी मुदतपूर्तीची तारीख त्या वेळच्या व्याजदराने
- ☐ मूळ रक्कम आणि व्याज दोन्हीचे नूतनीकरण करावे
- ☐ फक्त मूळ रकमेचे नूतनीकरण करावे. व्याजाची रक्कम माझ्या बँक ऑफ महाराष्ट्रच्या खाते क्र. _____ मध्ये जमा करावी.
- ☐ आगोआप नूतनीकरण नको. मूळ रक्कम आणि व्याजाची रक्कम माझ्या बँक ऑफ महाराष्ट्र मधील खाते क्र. _____ मध्ये जमा करावी.
- ☐ _____ या नावे _____ या शहरात देय डीडी/पीओ जारी करावा.

उगमस्थानी कर करपात करावी ☐ उगमस्थानी करकरपात करू नये ☐

जर उगमस्थानी (at source) कर करपात नको असेल तर फॉर्म १५ जी/१५ एच (ज्येष्ठ नागरिकांसाठी) / कर सवलत प्रमाणपत्र सादर करावे.

बँकेत ठेवण्यात आलेल्या मुदत ठेव/आवर्त ठेवीवर टीडीएस लागू होईल.

मुदत ठेवीसाठी सूचना / पोषपावती

मुदत ठेव खाते उघडण्याच्या / नूतनीकरण करण्याच्या तारखेनंतर दोन दिवसांच्या आत रजिस्टर्ड ई मेल आयडीवर इलेक्ट्रॉनिक फिक्स डिपॉझिट रिसीट सूचना पाठविण्यात येईल. जर ईमेल आयडीची नोंदणी केली नसेल तर आपण ईमेल आयडी नमूद करावा. (बँकेशी असलेल्या देण्याघेण्याच्या व्यवहारासंदर्भात तसेच पुढील सर्व हितसंबंध आणि कामकाजासाठी, आपण नोंदविलेला ईमेल आयडी हा नोंदणीकृत ईमेल आयडी म्हणून अद्ययावत करावा.)

किंवा सूचनेची / पावतीची प्रत्यक्ष प्रत हवी असल्यास पुढे दिलेल्या पर्यायांपैकी एकावर टिकमार्क करावा.

मला/आम्हाला प्रत्यक्ष ☐ मुदत ठेव सूचना ☐ मुदत ठेव पावती (ऑटो रिन्यूअल / ऑटो क्लोजर पर्याय उपलब्ध नाही)



बैंक ऑफ महाराष्ट्र
Bank of Maharashtra

ग्राहकाची प्रत

दिनांक : _____ खाते क्र./कस्टमर आयडी : _____ शाखेचे नाव : _____

ठेवीचा प्रकार : ☐ मुदत ठेव ☐ आवर्त ठेव ☐ कर बचत मुदत ठेव

अर्जदाराचे नांव

सहअर्जदार

ठेवीची रक्कम (आकड्यात)

ठेवीची मुदत

वर्षे

महिने

दिवस

व्याजाचा दर

% द.सा.द.शे.

व्याज जमेसाठी पर्याय : ☐ एकत्रित ☐ तिमाही ☐ मासिक

मुदतपूर्तीनंतर सूचना : ☐ ऑटो रिन्यूअल ☐ ऑटो क्लोजर

टीडीएस कपात होण्यापासून सूट मिळविण्यासाठी दरवर्षी स्वतंत्र १५जी/१५एच फॉर्म सादर करणे आवश्यक आहे कारण १५जी/१५एच फॉर्म सादर करण्याच्या तारखेपासून त्या आर्थिक वर्षाच्या अखेरच्या तारखेपर्यंत टीडीएस मधून सूट मिळविण्यासाठी दावा करता येईल.

बँक अधिकाऱ्याची स्वाक्षरी

वारस

वारस नियुक्त करण्याच्या सुविधेचे लाभ काय आहेत हे मला/आम्हांस समजावून देण्यात आले आहेत.

☐ ज्या बचत/चालू खात्यातून मुदत ठेव खाते तयार करण्यात आले आहे त्या खात्यासाठी करण्यात आलेले नॉमिनेशन आणि अन्य तपशील सदर मुदत ठेव खात्यासाठी लागू होईल हे मला/आम्हांस माहित आहे. ☐ या मुदत ठेव खात्यासाठी मी/आम्ही नवा वारस नियुक्त करू इच्छितो ☐ या मुदत ठेव खात्यासाठी आम्ही वारस नियुक्त करू इच्छित नाही.

फॉर्म डीए१ (या बचत खात्यासाठी नवा वारस नियुक्त करतवयाचा असेल तर ही माहिती द्यावी.)

मी/आम्ही (ठेवीदाराचे नांव/नावे आणि पत्ता/पत्ते)

यांची या मुदत ठेव खाते/आवर्ती ठेव खात्यासाठी वारस म्हणून नियुक्ती करीत आहेत ज्यांना माझ्या/आमच्या मृत्यूनंतर मुदत ठेव खाते/आवर्ती ठेव खात्यातील रक्कम ज्याच्या तपशील पुढे देण्यात आला आहे त्यांना बँक ऑफ महाराष्ट्र कडून देण्यात यावी.

आजच्या तारखेस वारस अज्ञान आहे. त्यामुळे मी/आम्ही माझ्या/आमच्या/अज्ञान व्यक्तीच्या, ती अज्ञान व्यक्ती अज्ञान असण्याच्या कालावधीत मृत्यू पावल्यास ठेवीची रक्कम प्राप्त करण्यासाठी पालक (ज्याचा तपशील पुढे देण्यात आला आहे.) नियुक्त करीत आहेत.

वारसाचे नांव जन्मतारीख अर्जदाराची नाते

वारसाचा पत्ता राज्य पिन कोड

पालकाचे नांव वारसाची नाते

पालकाचा पत्ता राज्य पिन कोड

शहर

सर्व अर्जदार/अर्जदारांची स्वाक्षरी / आंगठ्याचा ठसा/ठसे

अर्जदाराची स्वाक्षरी सहअर्जदार १ स्वाक्षरी सहअर्जदार २ स्वाक्षरी

साक्षीदार १ चे नाव साक्षीदार २ चे नाव

स्वाक्षरी स्वाक्षरी

पत्ता पत्ता

ठिकाण तारीख ठिकाण तारीख

जेथे ठेव अज्ञान व्यक्तीच्या नावे आहे. तेथे वारसपत्रावर अशा व्यक्तीने स्वाक्षरी करावी की जी व्यक्ती अज्ञान व्यक्तीच्या वतीने स्वाक्षरी करण्यास कायदेशीरदृष्ट्या पात्र आहे + आंगठ्याचा ठसा असल्यास दोन साक्षीदारांमार्फत साक्षात्कृत करावे. जर साक्षीदार बँक ऑफ महाराष्ट्राचा कर्मचारी असेल तर, कर्मचाऱ्याचा क्रमांक, कार्यालयाचा पत्ता कार्यालयाच्या शिक्क्यासह द्यावा. वारसपत्र फक्त एका व्यक्तीच्या नावे करता येईल. वारसाचे नांव मुदत ठेव पावतीवर छापण्यात यावा का ☐ होय ☐ नाही.

ठेवीचे खाते चालविण्यासाठी ज्या सूचना देण्यात आल्या आहेत त्या अनुसार ज्या फिक्स/मुदत ठेवीकरिता कोणीही किंवा हयात, कोणीही एक अथवा हयात, किंवा आधीचे वा हयात अशा सूचना असलेल्या खाती मुदतपूर्व बंद करण्याची अनुमती देऊ इच्छितो. (कृपया याची नोंद घ्यावी की ज्यावेळी सर्व सह खातेधारकांनी अर्ज/ठेवीची स्लिप यावर स्वाक्षरी केली असेल त्याचवेळी हे कलम लागू असेल.) ज्यावेळी फिक्स/मुदत ठेवीसाठी कोणीही किंवा हयात, कोणीही एक अथवा हयात, किंवा आधीच किंवा हयात अशा प्रकारची सूचना असेल अशा वेळी जर अशी विनंती संबंधित ठेव/ठेवीच्या संदर्भातील कागदपत्रे अशा सूचनांनुसार बँक वेळोवेळी प्रकट करील. अशा सूचनांनुसार असेल तर बँक ठेवीची/ठेवीची रक्कम मुदत पूर्ण होण्याआधी परत करील. हाच नियम ठेवीची मुदत पूर्ण होण्याआधी सह अर्जदारांपैकी कोणाचा मृत्यू झाल्यासही लागू असेल. अशा प्रकारे बँकेकडून मुदतपूर्व परतफेड करण्यात येणाऱ्या रकमेमध्ये सर्व संबंधितांच्या संदर्भातील वैध असलेल्या बांधीलकीतून मुक्तता असेल मात्र ती फक्त ठेवीदाराचे वारस/कायदेशीर वारस अथवा त्या अंतर्गत दावा करण्यापुरती मर्यादित नसेल.

अटी आणि शर्ती

- अ) मला/आम्हांस हे समजले आहे की प्रत्येक वेळी फिक्स डिपॉझिट ठेवताना मी/आम्ही फिक्स डिपॉझिट रिसिट मागितली नाही किंवा मी/आम्ही आपोआप नूतनीकरण वा मुदत संपण्याचा पर्याय स्वीकारला नाही तर बँक ऑफ महाराष्ट्रकडून फिक्स डिपॉझिट पत्र आपोआपच जारी करण्यात येईल. फिक्स डिपॉझिट खाते उघडले/नूतनीकरण केले तर त्या तारखेपासून २ दिवसांच्या आत नोंदणीकृत ईमेल आयडीवर इलेक्ट्रॉनिक फिक्स डिपॉझिट रिसिट पाठविण्यात येईल.
- ब) आम्ही हेही मान्य करतो की, जर मी/आम्ही या खात्याच्या संदर्भात ठेवीची मुदत संपण्याआधी कोणत्याही वेळी आणि खाते चालविण्याच्या संदर्भातील सूचनांच्या विरुद्ध कोणत्याही सूचना दिल्यास मी/आम्ही बँकेकडे ठेवलेली मुदत ठेव ठेवीच्या मुदतीएवढ्या कालावधीसाठी आपोआप नूतनीकरण केली जाण्याच्या अंतर्गत येईल. परंतु, करबचत ठेव योजना, आवर्ती ठेव योजना, फिक्स डिपॉझिटची रक्कम जिथे रु. १ कोटीपेक्षा अधिक असेल आणि त्यासाठी फिक्स डिपॉझिट रिसिट जारी करण्यात आली असेल तर त्या स्थितीत आपोआप नूतनीकरण सुविधा असणार नाही.
- क) आपोआप नूतनीकरणाच्या वेळी, जसे प्रकरण असेल त्यानुसार, व्याजाचा दर ज्या तारखेस आपोआप नूतनीकरण केले जाईल. त्या दिवशी जो असेल तो लागू होईल. पारंपारिक मुदत ठेवीच्या संदर्भात ठेवीची जी मूळ रक्कम असेल त्याच रकमेच्या ठेवीचे नूतनीकरण होईल आणि एकत्रित ठेवीच्या संदर्भात मुदतपूर्वनिंतर जी रक्कम होईल त्या रकमेचे नूतनीकरण होईल.
- ड) खाते चालविण्याच्या सध्याच्या पद्धतीत कोणतीही बदल न करता आपोआप नूतनीकरण करण्याच्या वेळी संबंधित खाते उघडताना जी माहिती देण्यात आली आहे तीच वैध मानली जाईल आणि पुढे तीच कायम राहील.
- ई) मी/आम्ही हेही मान्य करतो की जर आपोआप नूतनीकरण होत नसेल तर ठेवीमधून निर्माण होणारी रक्कम बँकेच्या सध्याच्या रक्कम देण्याच्या पद्धतीनेच देय तारखेस देण्यात येईल किंवा विनंती केल्यास देय तारखेच्या आधी दिली जाईल. मला/आम्हांस हेही माहित आहे की, मुदतीआधी ठेवीची रक्कम काढून घेतल्यास ती बँकेच्या धोरणानुसार दंडात्मक व्याजदराच्या अधीन असेल.
- फ) मला/आम्हांस माहित आहे की ठेवीच्या बदल्यात कर्ज देण्याचा बँकेस अधिकार असून सदर कर्ज रक्कम मूळच्या अर्जानुसार ज्याच्या नावे ठेव देण्यात आली आहे आणि ज्यांना रक्कम काढून घेण्याचा अधिकार आहे त्यांनाच देण्यात येईल.
- ग) मी/आम्ही हे मान्य करतो की आवर्ती ठेव योजनांचा पहिला हप्ता ज्या दिवशी खाते उघडण्यात आले त्याच दिवशी खर्ची टाकण्यात येईल. त्यापुढील हप्त्या महिन्याच्या निश्चित केलेल्या तारखेस काढून घेण्यात येतील.
- ह) मी/आम्ही हे मान्य करतो की, कोणताही हप्ता जमा करण्यास विलंब झाल्यास मी/आम्ही ज्या कालावधीसाठी उशीर झाला आहे त्याकरिता बँक ऑफ महाराष्ट्र यांनी निश्चित केलेल्या दराने व्याज देण्यास बांधील असू.

अर्जदाराची स्वाक्षरी सहअर्जदार १ स्वाक्षरी सहअर्जदार २ स्वाक्षरी

बँक अधिकाऱ्यांनी ही माहिती भरावी.

रक्कम, दिनांक ट्रान्झॅक्शन आयडी एफडी/आरडी खाते क्र.

नोंद करणार पडताळणी आरडी सूचना क्र.

सोर्सिंग स्टॉफ एम्प्लॉयी क्र. ब्रँच सोल आयडी बीएम/डीबीएम यांची स्वाक्षरी

सोबतची कागदपत्रे : ☐ १५ जी/एच करसवलत प्रमाणपत्र ☐ फॉर्म ६०/पॅन

वारस नियुक्तीची पथ

- ☐ आणि श्री/श्रीमती/सौ यांच्या नावे आपले फिक्स/आवर्ती ठेव खाते क्र. चे वारसपत्र फॉर्म डीए१ नुसार दि. रोजी केल्याची नोंद केली आहे.
- ☐ आम्ही याचीही नोंद केली आहे की आपले वापरात असलेले खाते क्र. मधून वारस नियुक्तीची प्रक्रिया करण्यात येईल.

बँक अधिकारी स्वाक्षरी



टिप : १) वारसपत्र मुदतठेवीची मुदत घव घ्यावी आहे. मुदतपूर्व रक्कम काढता वेगार नाही. अर्ज किंवा जमनीची सुविधा नाही.

२) वारसपत्र/एफडी/आरडी हप्त्या पावतेपर्यंत येथे रक्कम काढता येणार नाही ती लागू होईल. कृपया याची नोंद घ्यावी की लागू वारसाचे खाते एनआरडी खाते असू नये. एनडीएसटी/एनटीएसटीस आकर लागू होईल.

३) मुदत पूर्वीनंतर / मुदतीपूर्वी रक्कम काढणे / नूतनीकरण पाववित फिक्स डिपॉझिटची पावती बँक ऑफ महाराष्ट्राच्या शाखेत जमव करणे आवश्यक आहे.

४) मुदतपूर्वी रक्कम काढणे हे बँकेच्या या कालावधीसाठीच व्याख्यायित असावे. आमच्या बँकेचे कार्यकारी अधिकारी यांच्याशी संपर्क साधवा किंवा वेबसाइट www.bankofmaharashtra.in ला भेट द्यावी.

५) जी वेबसाइट ठेव खाते चालविण्यासाठी कोणीही किंवा हयात अशी स्लिप सूचना असेल अशा खात्याच्या संदर्भात मुदतपूर्व रक्कम बँक अशा परिस्थितीत देईल की अशी सूचना खाते चालविण्याच्या संदर्भातील सूचनांनुसार लेखी स्वरूपात आणि बँकेने वेळोवेळी निश्चित केलेल्या सूचनांनुसार असेल. हाच नियम ठेवीची मुदत पूर्ण होण्याआधी संयुक्त अर्जदारांपैकी कोणाचा मृत्यू झाल्यासही लागू असेल. अशा प्रकारे कोणत्याही रकमेची परतफेड ही वारसावर/कायदेशीर वारस यांच्यासह, जो कोणी त्या अंतर्गत दावा करित असेल त्याच्या संदर्भात बँकेच्या वैध बांधीलकीच्या अधीन असेल आणि यापुढील कोणाही दावा बँकेवर बंधनकारक असणार नाही. हा नियम असाच ठेवी असेल की सर्व संयुक्त ठेवीदारांनी अर्जदार स्वाक्षरी केलेली असेल.